

Huhtamaki PPL Ltd.

(Formerly **The Paper Products Ltd.**)

Central Headquarters : L. B. S. Marg, Majiwade, Thane - 400 601. Maharashtra, India. Tel No.: +91 (22) 2173 5591 / 5551, Fax No: +91 (22) 2173 5599 / 5650

Reg & Corp. Off.: 12A-06, B-Wing, 13th Floor, Parinee Crescenzo, C-38/39, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051, Maharashtra, India.
Tel No: +91 (22) 6174 0400 Fax No: +91 (22) 6174 0401 / 2653 1310, CIN No: L21011MH1950FLC145537, Website: www.pplpack.com

1st June, 2016

The Department of Corporate Services

BSE Limited

P J Towers, Dalal Street,

MUMBAI – 400 001

Fax No.: (022) 2272 3121/3719/2037

corp.relations@bseindia.com

Ref: Security Code No.: 509820

Listing Department,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block

Bandra-Kurla Complex, Bandra (E)

Mumbai - 400 051

Fax. No. (022) 26598237 / 8

cmlist@nseindia.com

Ref: PAPERPROD

Sub: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please take note that effective 1st June, 2016 the Company has appointed TSR Darashaw Limited as its Registrar & Share Transfer Agent. The address and contact details of our new Registrar & Share Transfer Agent is as under:

TSR Darashaw Limited

6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20,

Dr. E. Moses Road, Mahalaxmi,

Mumbai – 400011

Tel : 022 – 66568484, Fax: 022 -665684894

email : csg-unit@tsrdarashaw.com

Further, please find enclosed copies of General Notice published by the Company informing the shareholders regarding the appointment of TSR Darashaw Limited as its Registrar & Share Transfer Agent in the following newspapers on 1st June, 2016 :

- 1) Business Standard; and
- 2) Navshakti

Kindly take the same on your records.

Yours faithfully,

For Huhtamaki PPL Ltd.,


D V Iyer

Company Secretary & Head- Legal



Encl: As above

Agro Tech Foods Limited
 CIN: L15142TG1999PLC000907
 Registered Office - 31, Sarojini Devi Road, Sector 16, Gurgaon - 122 003.
 Tel: 91-40-56333444, Fax: 91-40-57809947, Web: www.atefoods.com

ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that the following share certificate issued by the Company has been reported to be lost/misplaced and the registered holder thereof has applied to the Company for the issue of duplicate share certificate.

Folio No.	Share Cert. No.	Distinctive Nos.	Number of Shares	Name of the Regd. Holder of shares
0030222	61993	8029888-8029939	62	HARI KISHAN LOHA
TOTAL			62	

The Public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificate. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificate should lodge such claim(s) with the Company at its Registered Office at the address given above within 7 days from the date of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificate.

for Agro Tech Foods Limited
 Phani Mangipudi
 Secretary

Dated: 31st May, 2016

Huhtamaki PPL Ltd.
 (Formerly The Paper Products Ltd.)
 Regd. Office: 12A-8B3 Wing, 13th Floor, Paines Crossroads,
 C-38/38 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051
 Tel No: +91 (22) 6174 0400 Fax No: +91 (22) 61740401
 Website: www.pppack.com Email address: investor.communication@pppack.com
 CIN No: L21010MH1990PLC145537

GENERAL NOTICE

Members of the Company are hereby informed that effective 1st June, 2016 the Company has appointed TSP Datarashaw Limited (CIN:U67120MH1995PLC037369) having its registered office at 6-10, Haji Moosa Palawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400011, Tel: 022 - 66569484, Fax: 022-665664894, Email: cs@unit@tdatarashaw.com, as its Registrar and Share Transfer Agent in place of Sharepro Services (India) Private Limited. All correspondence and requests including those relating to transfer of shares, change of address, issue of duplicate shares, dematerialization, etc. may henceforth be sent to TSP Datarashaw Limited at the above mentioned address.

for Huhtamaki PPL Ltd.
 D V Iyer
 Company Secretary

31st May, 2016
 Mumbai

SPRINGFORM TECHNOLOGY LIMITED
 (Formerly known as New Sagar Trading Company Limited)
 Regd. Off: 203, A-Wing, Suchila Endave, Maharashtra Nagar, Borivali (West), Mumbai - 400 092
CIN NO. - L51900MH1979PLC021914.
 Tel. :- 022 - 2890 6901, E-mail :- sales@springindia.com Website :- www.springformtech.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2016 (Rs. in Lacs)

TENDER CARE

GSFC posts high turnover of Rs. 6163 Crores, Board recommends 110% Dividend

The Board of Directors of GSFC in its meeting held on 24th May, 2016 has approved the financial results for the fourth quarter and financial year ended 31st March, 2016. Shri A M Tiwari, Managing Director stated that the Company has registered the Sales turnover of Rs. 6163 Crores for the FY 2015-16 while the Profit after Tax (Standalone basis) was at Rs. 379.35 Crores. While highlighting the performance, he added that the company has achieved sales turnover of Rs. 1701.63 Crores for the fourth quarter ended 31st March, 2016 while it was Rs. 1290.38 Crores for the corresponding period last year. He further added that GSFC Board, in its continuous pursuit to reward its shareholders, has recommended/maintained the dividend of 110% (i.e. Rs. 2.20 per share) to its shareholders. This dividend will be paid to the shareholders once approved at its ensuing Annual General Meeting. Major annualised financial ratios at the end of the FY 2014-15 are as under: 1) Earnings Per Share - Rs. 9.52; 2) Cash Earnings per Share - Rs. 11.54; 3) Return on Equity - 7.83%; 4) Debt Equity Ratio - 0.25; 5) Book value per Share - Rs. 118.90; 6) Interest Coverage Ratio - 19.11; 7) Debt Service Coverage Ratio - 10.03

GACL achieves historically high turnover

The Board of Directors, in the meeting held at Gandhinagar on 26th May, 2016 has approved the Audited Financial Results for the fourth quarter and year ended on 31st March, 2016. Managing Director of the

Commercial Feature

New India records PAT of Rs.829 crores and declares 125% dividend

New India Assurance, the largest General insurer posted a profit after tax of Rs.829 crores for the financial year ended 31st March 2016. The profit before tax stood at Rs. 905 crores. The company recorded a global premium of Rs.18371 crores recording a growth of 14.46%. The India operations had grown by 14.47% and the foreign operations had recorded a growth of 15.10%. The market share of the company in India increased from 16.42% to 16.57%. The market share increase has happened for 3rd year in succession. The Net Worth of the company including fair value of investments stood at Rs. 28,845 crores. The Asset base of the company was about Rs.62,880 crores. The market value of investments as on 31.3.2016 was Rs.45,257 crores. The company declared a dividend of 125% of Rs. 250 crores. The company has recently launched an E-brochure in Mumbai as part of increased use of Technology in the business. The company has also recently launched its office in DIFC, Dubai to increase focus in the Middle East Operations. The company is focusing on product innovation. The recently introduced Grihasuvidha policy providing comprehensive home insurance on a first loss basis has been well received in the market. The company is targeting a global premium of Rs. 20,800 crores for the current financial year.

Bank of Baroda General Manager visit to Sambalpur

